

G. G. DANDEKAR MACHINE WORKS LTD.

TM



Ref No.: GGD/Sec./2021/08/05

Date: August 15, 2021

BSE Scrip Code: **505250**

To
Corporate Relationship Department
BSE Limited
1st Floor, P. J. Towers
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Subject: Copy of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 published in Newspapers

Please find enclosed copy of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter 30th June, 2021, published on August 15, 2021 in The Free Press Journal (English) and Mahasagar (Marathi).

You are requested to take the same on your records.

Thanking You
Yours Faithfully,

For **G. G. Dandekar Machine Works Limited**

A handwritten signature in black ink, appearing to read "Sayalee Yengul", is written over the typed name.

Sayalee Yengul
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

CIN : L99999MH1938PLC002869

Regd. Office & Factory :

B-211/1, MIDC Butibori Industrial Area,

Kinhi Village, Tah. Hingna,

Dist. Nagpur - 441122, Maharashtra

Tel. : (07103) 295109

Website : www.ggdandekar.com

Chola CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED			
Corporate Office: 1st Floor, 'Dara House', No.2, N.S.C. Bose Road, Chennai - 600 001			
Branch Office: 5th Floor, Amrutvel, P.No.03, Niranjan Hsg. Society, Thak Nagar, Shahnoor Wadi, Aurangabad - 431005			
DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002			
You, the under mentioned Borrowers / Mortgagees is hereby informed that the company has initiated proceedings against you under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and that the Notice under 13 (2) of the Act sent to you by Registered Post Ack. Due for Borrowers/ has been returned undelivered. Hence, you are hereby called upon to take notice and pay the outstanding loan amount mentioned against the said account with interest accruing there from within 60 days from the date of this publication, failing which the company will proceed against you by exercising its right under Sub-Sec (4) of Section 13 of the Act by enforcing the below mentioned security to realize its dues with interests and costs. It is needed to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the company.			
Name and Address of the Borrowers and Co-Borrower	Loan Amount	Date of Demand Notice & Amount Outstanding	Description of the property/ Secured Asset
LOAN ACCOUNT NO. XHOLARU0002902832 Borrower & Co-Borrowers: 1. Sachin Ramkrushna Shirsat 2. Pradnya Chokha Gaikwad Both are residing P.No.8, Line.No.1, Nyay Nagar, Garkheda Parisar, Aurangabad Aurangabad-431001.	Rs. 19,97,246/-	30.07.2021 & Rs. 19,37,373.17 as on 29.07.2021 with further interest thereon	All that piece and parcel of Flat No. 01, ad-measuring Carpet area 30.93 Sq.meters, & Built up area 72.35 Sq meters on the Ground Floor in the said "Vijayalaxmi Thirnkam" constructed on Plot no. 05, out of Gut no. 103, Situated at Deolai, Aurangabad.
Date : 15.08.2021 Place: Maharashtra		AUTHORISED OFFICER Cholamandalam Investment and Finance Company Limited	

Universal Starch-Chem Allied Ltd.					
Regd. Office: Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN NO. L24110MH1973PLC016247					
Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2021					
Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]					
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	10662.64	10129.60	5243.96	29739.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	306.70	213.37	112.20	723.23
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	306.70	213.37	112.20	723.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	121.55	275.78	62.33	636.05
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	121.55	275.90	62.33	636.17
6	Equity Share Capital	420	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				884.24
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	2.89	6.57	1.48	15.14
Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity, (URL of the filings). b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.					
For Universal Starch Chem Allied Limited Sd/- Jitendrasinh J Rawal Chairman & Managing Director DIN: 00235016					
Place: Mumbai Date : 14.08.2021					

G.G.DANDEKAR MACHINE WORKS LTD						
Registered Office: 211/A, MIDC, Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur-441122						
Tel.: (07103) 295109; E-mail: cs@ggdandekar.com; Website: www.ggdandekar.com; CIN: L99999MH1938PLC002869						
Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2021						
Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated		
		Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1.	Total income from Operations	86.81	539.25	40.85	86.81	539.25
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(31.84)	(112.04)	(34.43)	(31.84)	(112.04)
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(31.84)	(112.04)	(34.43)	(31.84)	(112.04)
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (Consolidated includes share of profit in associate company)	(32.92)	(114.67)	(33.71)	(32.35)	7.57
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	236.26	982.24	397.85	236.83	1,104.48
6.	Equity Share Capital	47.61	47.61	47.61	47.61	47.61
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet		3,877.71			4,001.05
8.	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualized) - 1. Basic: 2. Diluted:	(0.69)	(2.41)	(0.71)	(0.68)	0.16
		(0.69)	(2.41)	(0.71)	(0.68)	0.16
Note: (a) The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 13, 2021. (b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com & at Company's website www.ggdandekar.com.						
For and on Behalf of the Board Sd/- Mangesh S. Joshi Executive Director (DIN: 07244555)						
Place : Pune Date : August 13, 2021						

TRIOCHEM PRODUCTS LIMITED					
CIN No. : L24249MH1972PLC15544 www.triochemproducts.com					
Regd. Off : Sambhava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001.					
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021					
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
		Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	18.19	781.02	1.30	1,407.22
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(15.21)	(6.04)	(35.31)	(58.11)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(15.21)	(6.04)	(35.31)	(58.11)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(10.93)	(5.59)	(26.50)	(44.70)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1.26	(1.36)	0.09	(1.75)
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50
7	Other Equity				1,146.69
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) a) Basic (not annualized) b) Diluted (not annualized)	(4.46)	(2.28)	(10.82)	(18.25)
		(4.46)	(2.28)	(10.82)	(18.25)
Notes: 1) The above unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 14.08.2021. 2) The Unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). 3) The company has adopted Ind AS 116 effective period beginning from April 01, 2019. The effect of adoption of Ind AS 116 on the financial results is insignificant. 4) The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirement of Indian Accounting Standard (Ind AS-108) "Segment Reporting" is not applicable. 5) The figures for quarter ended 31st March, 2021 are the balancing figures between audited figures of the full financial year 31st March, 2021 and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year. 6) The Company has considered the possible effects that may arise out of the still unfolding COVID-19 pandemic on the carrying amounts of property, plant & equipment, inventories, trade receivables, etc. For this purpose, the Company has considered internal and external sources of information up to the date of approval of the Financial Results including credit reports and related information, economic forecasts, market value of certain investments etc. Based on the current estimates, the Company does not expect any significant impact on such carrying values. The impact of COVID-19 on the Company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of Financial Results. 7) The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published. 8) The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary. 9) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.triochemproducts.com					
FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED Sd/- RAMU S. DEORA DIRECTOR & CEO DIN : 00312369					
Place : Mumbai Dated: 14th August, 2021					

PUBLIC NOTICE	
We are investigating the title of one M/s. Varun Homes Pvt. Ltd., a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and validly existing under the provisions of the Companies Act, 2013 holding CIN U45102MH2001PTC130677; and having its principal place of business at Safal Pride, 5 th and 6 th Floor, Opp. Saras Baug (Purjibwad), Sion-Trombay Road, Deonar, Mumbai 400088 ("Owner"), in respect of the immovable properties as more particularly described in the Schedule hereunder written ("the said Properties").	
Any persons having any right, title, interest, claim against, in, to or upon the said Properties or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, lease, leave and license, lien or otherwise whatsoever or otherwise, are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents of such claim or objection to the undersigned, at Law Scribes, 303, Lotus Pride, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai 400 056, within a period of 7 (seven) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned.	
SCHEDULE	
Description of the said Properties	
(a) Flat bearing no. 502 admeasuring 1109 square feet equivalent to 103.04 square meters Rera carpet area on the 5 th floor in the A Wing; (b) Flat bearing no. 102 admeasuring 1109 square feet equivalent to 103.04 square meters Rera carpet area on the 1 st floor in the B Wing; (c) Flat bearing no. 302 admeasuring 1109 square feet equivalent to 103.04 square meters Rera carpet area on the 3 rd floor in the B Wing; all in the building/project known as "Safal Sky" presently under construction on the land bearing CTS No. 409/7 & 409/6, all of Village Borla, Taluka Kuria, Mumbai Suburban District and lying, being and situate at Chembur, Mumbai 400071.	
Dated this 13 th day of August, 2021	
For Law Scribe: Sd/- Neil Mandavia Advocate and Solicitor.	

IND Renewable Energy Limited				
(Formerly Known as Vakharla Power Infrastructure Limited)				
Regd. Office: 10 C, Comet Building, Guranak Road, Bandra West, Mumbai 400050				
CIN: L40102MH2011PLC221715 Tel: (022) 66996817				
Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021.				
Sr. No.	Particulars	Quarter Ended		
		30/06/2021	31/03/2021	30/06/2020
1	Total income from operations (net)	00.00	00.00	0.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-0.72	-3.46	-0.27
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-0.72	-3.46	-0.27
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-0.72	-3.46	-0.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-0.72	-3.46	-0.27
6	Equity Share Capital	302.73	302.73	302.73
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	-
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted	-	-	-
	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted:	-	-	-
Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the website of the Company i.e. www.indrenewable.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com				
For IND Renewable Energy Limited (Formerly Known as Vakharla Power Infrastructure Limited) Sd/- Date: Mumbai Date: 13-08-2021 Managing Director				

FORM B	
PUBLIC ANNOUNCEMENT	
(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Liquidation Process) Regulations, 2016)	
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF SHREE HANUMAN TEXTFAB PRIVATE LIMITED	
Sr. No.	PARTICULARS
1.	Name of corporate debtor Shree Hanuman Textfab Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor 12 May 2009
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor U17121MH2009PTC192331
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor Registered Office - 33 New Vora Building, Nakoda District, Mumbai - 400003 Administrative Office - 5-A, Star Manor, 2nd Floor, Anand Road Extension, Station Road, Malad (West), Mumbai - 400064
6.	Date of closure of Insolvency Resolution Process 04th August 2021
7.	Liquidation commencement date of corporate debtor 05th August 2021 (Order received on 13 August 2021)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator Ganesh Venkata Siva Rama Krishna Remani Reg No. - IBBI/PA-001/PA-P01386/2018-19/12178
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board 302 Nahar Business Center Chandivali Mumbai 400072 Email - ganesh.remani@niten.in
10.	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator Ganesh Remani c/o M/s Niten Consulting and Contracting LLP 302 Nahar Business Center Chandivali Mumbai 400072 lqshreehanumanmumbai@gmail.com
11.	Last date for submission of claims 11th September 2021
Notice is hereby given that the Honourable National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the Shree Hanuman Textfab Private Limited on 05th August 2021 (Order copy received on 13th August 2021). The stakeholders of Shree Hanuman Textfab Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 11th September 2021, to the liquidator at the address mentioned against item No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other stakeholders may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. Sd. Name and signature of liquidator : Ganesh Venkata Siva Rama Krishna Remani Date and place: 14th August 2021, Mumbai	

ZEE LEARN					
CIN : L80301MH2010PLC198405					
Regd. Office: Continental Building, 135, Dr. Annie Basant Road, Worli, Mumbai - 400018.					
www.zeelearn.com Email: investor_relations@zeelearn.com Tel: 022 - 4034 3900					
Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2021					
(₹ in lakhs except EPS data)					
Particulars	Standalone		Consolidated		
	Quarter ended		Quarter ended		
	30 June 2021 Unaudited	31 March 2021 Audited	30 June 2020 Unaudited	31 March 2021 Audited	30 June 2020 Unaudited
Total Income	3,395.86	2,943.00	4,211.43	7,420.50	9,263.75
Net Profit/(loss) before Tax	976.56	553.67	1,153.98	580.92	543.87
Net Profit/(loss) after Tax	736.41	360.63	865.20	137.89	335.52
Other Comprehensive Income/(loss) (including tax effect)	10.53	18.65	(3.36)	18.73	(12.23)
Total Comprehensive Income/(loss) for the period	746.94	379.28	861.84	156.62	323.29
Paid up Equity Share Capital (face value ₹ 1 per share)	3,260.93	3,260.93	3,260.93	3,260.93	3,260.93
Earnings per share (Not annualized for the interim period): - Basic (₹) - Diluted (₹)	0.23 0.23	0.11 0.11	0.27 0.27	0.05 0.05	0.13 0.13
Note: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13 August, 2021. 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.zeelearn.com).					
For and on behalf of the Board of Directors Sd/- Ritesh Handa CEO & Director DIN: 02725365					
Place : Mumbai Date : 13 August, 2021					

TIME TECHNOPLAST LTD.					
Bringing Polymers To Life					
CIN : L27203DD1989PLC003240					
Website: www.timetechnoplast.com, Email: investors@timetechnoplast.com					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021					
(Rs. In Lakhs)					
S. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter Ended 30/06/2021 (Unaudited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 30/06/2021 (Unaudited)	Year Ended 31/03/2021 (Audited)
1	Total Income from operations	37,730.25	23,313.12	172,546.01	75,436.43
2	Net Profit for the period after tax	950.51	(1,289.27)	5,124.28	2,851.50
3	Total Comprehensive Income	950.51	(1,289.27)	5,124.28	2,851.50
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)	2,261.47	2,261.47	2,261.47	2,261.47
5	Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each) a Basic b Diluted	0.42 0.42	(0.57) (0.57)	2.27 2.26	1.26 1.26
				(0.52) (0.51)	4.57 4.56
Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and www.timetechnoplast.com					
For TIME TECHNOPLAST LIMITED Anil Jain Managing Director DIN: 00183364					
Place: Mumbai Date: 13th August 2021					

SHASHIJIT INFRAPROJECTS LIMITED				
CIN: L45201GJ2007PLC052114				
Registered Office: Plot No. 209, Shop No. 23, 2nd Floor, Gimar Khushboo Plaza, GIDC, Vapi-396195, Gujarat, India.				
Tel. No. 0260-2432963 www.shashijitinfra.com E: info@shashijitinfra.com				
UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021				
(Amount in Lakhs, except EPS Figure)				
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2020	Corresponding Quarter ended 31.12.2019	Year to date ended 31.12.2020
01.	Total Income from Operations (net)	674.159	181.547	1681.725
02.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-0.650	-52.345	-17.602
03.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-0.650	-52.345	-17.602
04.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.334	-38.120	-14.697
05.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4.752	-36.369	-12.257
06.	Equity Share Capital (Face value of Rs. 10/-)	1034.40	1034.40	1034.40
07.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			93.34
08.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	0.03 0.03	-0.37 -0.37	-0.14 -0.14
Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The said result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2021. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the Company's website www.shashijitinfra.com.				
For and on behalf of the Board of SHASHIJIT INFRAPROJECTS LIMITED Sd/- Ajit Jain Chairman & Managing Director				
Dated: 15th August, 2021 Place: Vapi				

ATISHAY	
Regd. Office: 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001	
Head Office: Plot No. 36, Zone - 1, Maharana Pratap Nagar, Bhopal - 462011, Madhya Pradesh.	
Tel : 022 6666 6618, 0755 2558283 Fax: 0755 4229 195 Website: www.atishay.com</	

